

गावाचे नाव : करंजाडे

(1)विलेखाचा प्रकार	सेल डीड
(2)मोबदला	3300000
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2290869
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:पनवेलइतर वर्णन ., इतर माहिती: प्लॉट नं. 302,तिसरा मजला,साई होम्स,प्लॉट नं. 42-बी,सेक्टर नं. 2,करंजाडे,नवी मुंबई,ता. पनवेल,जि. रायगड,क्षेत्र 24.677 चौ.मी. कारपेट व बाल्कनी क्षेत्र 3.589 चौ.मी.- या मिळकतीचा करारनामा दस्त क्र. पवल1- 6839/2023 दिनांक 24/08/2023 अन्वये मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली आहे.((Plot Number : 42-B ; SECTOR NUMBER : 2 ;))
(5) क्षेत्रफळ	24.677 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-श्री. गणेश पांडुरंग पाटील . वय:-55 पत्ता:-प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं. ., रोड नं: रूम नं. 132, चिंचपाडा-वडघर, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र, राईगार्:(ं). पिन कोड:-410206 पॅन नं:-BUYPP7132D
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-श्री. बंडू दामू पोवळे . वय:-48; पत्ता:-प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं. ., रोड नं: रूम नं. 54-3-5, चिंतामणी चाळ नं. 6, शिवडी-कोळीवाडा, शिवडी, मुंबई, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400015 पॅन नं:-ANPPP7245L 2): नाव:-सौ. अनिता बंडू पोवळे . वय:-45; पत्ता:-प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं. ., रोड नं: रूम नं. 54-3-5, चिंतामणी चाळ नं. 6, शिवडी-कोळीवाडा, शिवडी, मुंबई, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400015 पॅन नं:-GTEPP7595G
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	14/09/2023
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	14/09/2023
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	7880/2023
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	100
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	100
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण दस्तप्रकारानुसार आवश्यक नाही कारणाचा तपशील दस्तप्रकारानुसार आवश्यक नाही
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.

